

सन २०११-१२ मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची इमारत साल(नागापूर), ता.आंबेगांव, जि.पुणे च्या बांधकामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१३/प्र.क्र.१६८/का-१९

मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक-१९ नोव्हेंबर, २०१३

वाचा:-

१) शासन निर्णय , आदिवासी विकास विभाग क्रमांक केंद्रीय-२०११/प्र.क्र.४४/का-१९, दिनांक १७/०३/२०१२.

प्रस्तावना:-

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत सन २०११-१२ साठी केंद्र शासनाकडून भांडवली मालमत्ता अनुदानाच्या तिसऱ्या व अंतिम हप्त्यापोटी रु.४७१८.०९ लक्ष उपलब्ध करण्यात आले असून सदर निधी खर्चासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना वाचा येथील शासन निर्णयान्वये सुपूर्द करण्यात आला आहे. यातील प्रकल्प अधिकारी, घोडेगाव यांचे अंतर्गत साल(नागापूर), ता.आंबेगांव, जि.पुणे येथील सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधकाम करणेकरिता रु.२००.०० लक्षच्या कामाच्या आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांच्या क्र.भासंअनु-२०१२/प्र.क्र.२९/का.८(४) दि.०२/०९/२०१३ अन्वये सादर केलेल्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय-

प्रस्तुत निर्णयाद्वारे खालील कामाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास खालील अटीचे अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र.	शासन निर्णय दि.१७/०३/२०१२ च्या तालिकेतील अ.क्र.	कामाचा तपशील	कामाचा अंदाजित खर्च (रु.लक्ष)
१	२	३	४
१	९	साल(नागापूर), ता.आंबेगांव, जि.पुणे येथील सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधकाम करणे	२००.००

अटी-१)काम सुरु करण्यापूर्वी मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तूविशारदांकडून मंजूरी घेउन सुरु करावे.

- २) काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबद्दल पूर्तता करावी.
- ३) ढोबळस्वरूपात करण्यात आलेल्या तरतूदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक तयार करून काम हाती घ्यावे.
- ४) अंदाजपत्रकावर मुख्य अभियंता यांचे साक्षांकन करण्यात यावे.
तसेच या कामांची निविदा प्रक्रिया प्रचलित कार्यपध्दती/नियमांचे पालन करून करावी. तसेच बांधकामासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक साध्य अहवाल शासनास विहित प्रपत्रात सादर करावे.

सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग पहिला, उप विभाग- तीन, परिच्छेद २७(२) नुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१११९१६४१२२७१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोजकुमार महाले)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. स्वीय सहायक, मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
४. सार्वजनिक बांधकाम विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
६. सह सचिव (आस्थापना), आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
७. कार्यासन १६/संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.